



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ७]

शुक्रवार, मार्च १, २०२४/फाल्गुन ११, शके १९४५

[ पृष्ठे ३, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

## भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २२.

### मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) अन्वये धानोरा शहराच्या प्रारूप विकास योजनेचे प्रसिद्धीकरण

### सूचना

क्रमांक कार्या-न.पं.धा.-कावि-नगररचनासूचना-१६२-२०२४.—

ज्याअर्थी, धानोरा नगर पंचायतीने तिच्या अधिपत्याखालील क्षेत्राची (यापुढे “उक्त क्षेत्र” असे उल्लेखलेली), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे “उक्त अधिनियम” असे निर्देशिलेली) चे कलम २१ (२) चे अनुषंगाने कलम २३ (१) मधील तरतुदीनुसार प्रारूप विकास योजना, धानोरा (यापुढे “उक्त प्रारूप विकास योजना” असे उल्लेखलेली) तयार करण्याचा इरादा ठराव क्र. २९०, दि. ४ मार्च, २०२० अन्वये जाहीर करुन त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, नागपूर विभाग, पुरवणी भाग-१-अ मध्ये दिनांक ०३-०९ सप्टेंबर, २०२० मध्ये प्रसिध्द केली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २४ च्या तरतुदी अनुसरुन धानोरा नगरपंचायतीने उक्त क्षेत्रासाठी उक्त प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी सहाय्यक संचालक, नगर रचना गडचिरोली शाखा, गडचिरोली यांची “नगर रचना अधिकारी” म्हणून औपचारीक आदेश क्रमांक ३१, दिनांक १२ जानेवारी, २०२१ अन्वये नेमणूक केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार, नगर रचना अधिकारी तथा सहाय्यक संचालक, नगर रचना गडचिरोली शाखा, गडचिरोली यांनी, उक्त अधिनियमाचे कलम २५ अन्वये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार केल्यानंतर, उक्त क्षेत्राची उक्त प्रारूप विकास योजना तयार करुन ती उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये प्रसिध्द करण्यासाठी हस्तांतरित केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये उक्त प्रारूप विकास योजना जनतेकडून सूचना / हरकती मागविण्याकरिता प्रसिध्द करण्यासाठी सर्वसाधारण सभा ठराव क्र. ८७, दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी ठराव पारित केलेला आहे ;

त्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरण उक्त प्रारूप विकास योजना, विकास योजना अहवालास उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये नागरिकांकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी प्रसिध्द करीत आहे. सदरहू योजनेसंबंधिचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ, खाली नमूद केलेल्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

(१) मुख्याधिकारी, धानोरा नगर पंचायत कार्यालय, जि. गडचिरोली.

(२) सहायक संचालक, नगर रचना, गडचिरोली शाखा, गडचिरोली.

उक्त प्रारूप योजनेतील तरतुदीसंबंधी नागरिकांच्या काही सूचना / हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुख्याधिकारी, धानोरा नगर पंचायत यांचेकडे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवाव्यात. सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या सूचना/हरकती विचारात घेतल्या जातील.

उक्त प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशीलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून धानोरा नगरपंचायतीच्या कार्यालयात नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील.

धानोरा :

दिनांक २८ फेब्रुवारी, २०२४.

प्रितीश मगरे,

मुख्याधिकारी,

नगर पंचायत, धानोरा.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. २३.

BY CHIEF OFFICER, NAGAR PANCHAYAT

**Publication of Draft Development Plan of Dhanora Under Section 26(1) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966.**

*NOTICE*

No. Office-NPD-W.D.-TPN-162-2024.—

Whereas, the Nagar Panchayat, (hereinafter referred to as "the said Planning Authority,") *vide* Resolution No. 290, dated 04<sup>th</sup> March, 2020, had declared its intention to prepare a Draft Development Plan (hereinafter referred to as the "said Draft Development Plan") for the area under its jurisdiction, (hereinafter referred to "as the said area") as per the provision of Section 23(1) read with Section 21(2) of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966 (hereinafter referred to "as the said Act") and notice to that effect is published in Maharashtra Government Gazette, Nagpur Division, Supplement Part 1-A on dated 03<sup>th</sup>-09<sup>th</sup> September 2020;

And whereas, as per the provision in Section 24 of the said Act, the Nagar Panchayat *vide* Order No. 31, dated 12<sup>th</sup> January, 2021 has appointed Assistant Director, Town Planning, Gadchiroli Branch, Gadchiroli as Town Planning Officer to prepare the said Draft Development Plan for the said area;

And whereas, the Town Planning Officer and Assistant Director, Town Planning, Gadchiroli Branch, Gadchiroli after having prepared Existing Land Use Map as per Section 25 of the said Act, has prepared the said Draft Development Plan of the said area and has handed it over to the Planning Authority for publication under Section 26(1) of the said Act;

And Whereas, said Planning Authority has passed Resolution No. 87, dated 28<sup>th</sup> February, 2024 to publish the said Draft Development Plan under Section 26(1) of the said Act for inviting suggestions/ objections from the public.

Therefore, Nagar Panchayat here by publishes the said Draft Development Plan along with the Report under Section 26(1) of the said Act for inviting suggestion/objections from the public. The copy of the said Draft Development Plan and Report thereof are kept open for inspection of the public at the following offices on all working days during office hours.—

1. The Chief Officer, Nagar Panchayat Dhanora, Dist. Gadchiroli .
2. Assistant Director, Town Planning, Gadchiroli Branch, Gadchiroli.

The suggestions/objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall be submitted to the Chief Officer, Dhanora Nagar Panchayat, within the period of 30 days from the date of publication of the Notice in *Maharashtra Govt. Gazette*. Suggestions/objections received by the Dhanora Nagar Panchayat within the period of the 30 days from the date of publication of this Notice in *Maharashtra Government Gazette* shall only be considered.

The copy of the said Draft Development Plan and particulars shall be available to the public at reasonable price in the office of the Nagar Panchayat, Dhanora.

Dhanora :  
Dated the 28<sup>th</sup> February, 2024.

PRITISH MAGARE,  
Chief Officer,  
Nagar Panchayat,  
Dhanora.